



मानसिक (घोस्ट) अनुभव. हे  
एक सत्य कथा आहे.



鳥越敦司 atushi torigoe

मानसिक (घोस्ट) अनुभव. हे एक सत्य कथा आहे.

आम्ही मानसिक किंवा भूत म्हणू शकत नाही ,. 我也三十四、五歲まではこの幽靈が全く見えなかった。मी चौतीस, या भूत पाच होईपर्यंत वर्षाचा दिसत नाही. 正確に何月に見たかを忘れてしまったので、どちらの歳かは、はっきりしないのだが。तंतोतंत कारण मी काय महिन्यात पाहिले होते काय विसरले, वय, आहे, पण मी स्पष्टपणे नाही. とにかく、子供の頃より幽靈の話なんて誰でも見聞きするし知っているものである。असं असलं तरी, ते आपण पाहू किंवा बालपण कोणालाही Nante भूत कथा ऐकण्यासाठी माहित आहे की, काहीतरी आहे. それで、私も幽靈が見えないかなと思っていたが、何処でも全く見ることはなかった。

त्यामुळे, मी सुद्धा तुम्हांला एक, भूत पाहू शकत नाही कुठेही सर्व दिसत नाही विचार केला होता. それで、幽靈なんて存在するのか、と思ったりした事もあった。त्यामुळे, आपण Nante भूते अस्तित्वात नाही, मी विचार केला किंवा ते तेथे होते. ても、幽靈の体験談なんて結構あって、本当にあるのだろうかとは思っていたのだが、それでも実際に見たことはなかったのである。पण, मी खरोखर काही होईल तेथे अनुभव तेही Nante भूत परंतु विचार नाही, तर, पण तरीही ती नाही प्रत्यक्षात तो पाहिले होते.

そして私も三十四、五歳になってしまった。 आणि मी चौतीस, जुन्या पाच वर्षे झाले आहे. その頃、新聞配達をしていたので、朝は三時には起きてバイクで新聞販売店へ向かう毎日を送っていた。 त्या वेळी, तो एक वृत्तपत्र वितरण होते, कारण, सकाळी दररोज वृत्तपत्रांच्या दुकानाचा मालक दिशेने एक मोटारसायकल तीन वाजता होत वर पाठवले होते. 私生活では心霊写真の本など見ていたのである。 खाजगी जीवनात ती पहात होता अशा या िचता फोटो आहे. ある朝、といっても三時で夜明け前の真っ暗な時間に、いつものようにバイクに乗り販売店に向かっていて. एक सकाळी व म्हणू तीन वाजता गडद सकाळी लवकर वेळेत, मी नेहमी विक्रेता दुचाकी घोडा आणि वर जात होते. 住宅地の家が多い小さな道を国道に出るまで走っていると、ある曲がり角に来たときにいたのだ。 घर एक लहान रस्ता निवासी क्षेत्रात अनेकदा राष्ट्रीय महामार्ग उत्तर चालत असताना, तो एक टर्निंग पॉइंट आला तेव्हा होते. 季節は冬だった。 सीझन हिवाळा होता. それなのに半そでの白い薄い衣装で何か外国人の若い女性みたいな人が立っていたのだ。 तरीही तो एक परदेशी तरुण स्त्री सारखे लोक काहीतरी पांढरा पातळ पोशाख लहान-बाही उभा होता. 私は、ついに出了と思つた。 मी विचार केला मी शेवटी होते. 何か透けそうな感じで肉体といった感じではない。 वाटत शक्यता पूर्ण काहीतरी सारखा वाटत नाही. 少しその女性は、ゆらりと動いた。 स्त्री, थोडे थरथरत हलविले. 神秘的な感じではあつた。 एक गुढ भावना होती. だが、仕事に行っているので停まるわけにいかず、そこを通り過ぎていった。 पण, पूर्ण स्टॉप अर्थ Ikazu ते काम गेलो, कारण, मी भूतकाळात गेलो. 幽靈を見て発狂した人もいる。 काही लोक भूत पाहण्यासाठी वेडा होते. 私も心霊写真を多数見ていなかったら、おかしくなつたかもしれない。 मी सुद्धा तुम्हांला िचता फोटो मोठ्या प्रमाणात दिसत नसल्यास, मजेदार केले गेले आहे. この世のものではない感じ、は確かに頭がおかしくなりそうなのだ。 या जगाचे नाही, भावना, तो शक्यता नक्कीच सध्या भाजपमध्येच प्रमुख आहे.

それから数日後、同じように夜明け前にバイクで仕事に向かっていると、とある家から小さな子供が何人も出てきた。 ンतर काही दिवसांनी, म्हणून सकाळी लवकर एक मोटारसायकल वर काम व्यवहारी आहेत त्याच तेव्हा हा वाक्प्रचार, घरातून लहान मुले कोणत्याही व्यक्ती बाहेर आला. 私はお通夜かな、と思つたのだが、後で考えるとお通夜でも子供が夜中の三時過ぎに起きていて、家の外に出てくるだろうかと思うと、あれは心霊だつたのでは、と思うのである。 मी काना जागे, मी विचार केला, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजता अगदी वेक मुलाला आणि नंतर विचार आली आहे, आणि मी घराच्या बाहेर होईल वाटत, आहेत एक िचता आहे, विचार आहे.

それからしばらくして、今度は新聞配達途中、まだ夜は明けていない頃にある家の近くにきたら、向こうから着物を来た老女がすすすすと地面をすべるように歩いて来た。 मग एक तर नंतर, आता एक वृत्तपत्र वितरण मध्यभागी आहे, आपण अजूनही रात्री पहाट आहे नाही त्या वेळी, घर जवळ येतात, जुनी स्त्री काजळी काजळी आणि जमिनीवर उभ्या चालणे आले तिकडून एक सैल अंगरखा आले आहे.そして右に曲がってある家の中に入って行った。 आणि मी उजवीकडे भ्रष्टाचारी ते घर मध्ये देवा. 後からそこを通るときにその女性が入って行った場所を見ると、そこは全部壁で入り口は一つもなかったのだ。 स्त्री जेव्हा therethrough नंतर गेला ठिकाणी आहात, तेथे मी भिंतीवर एक प्रवेशद्वार नाही. 間違いなく幽霊だろう. निश्चितपणे ते भूत आहे असे होईल.

この三つはいずれも夜明け前である。 एकतर या तीन देखील सकाळी लवकर आहे. 心霊というか幽霊は、もしかしたら明るいうちには出てこないのではないかと思ったりする。 भूत किंवा असं म्हणा, िचता आहे, किंवा मी कदाचित तेजस्वी ठिकाणी बाहेर येणार नाही नाही विचार केला.

さて、幽霊と湿気については関係があるとも言われる。 तसेच, तो देखील भूते आणि ओलावा संबंधित असे सांगितले जाते. 例えはタクシーの運転手が女性を乗せて、後でいなくなったのに気づいた時に、座っていたシートは濡れていたとかいう話がある。 उदाहरणार्थ, मी एक टॅक्सी ड्रायव्हर एक स्त्री आहे, मी नंतर गेला लक्षात तेव्हा एक गोष्ट आहे किंवा काहीतरी ओले होते की बसला होता पत्रक ठेवले. 私が東京都町田市のマンションで部屋の中に観葉植物など湿気が高くなるもの、容器に水をいれて置いていたりもした時にある夜、ふっと何かが部屋に入ってくる気配がした。 मी ओलावा अशा झाडाची पाने वनस्पती म्हणून मंचिडा, टोकियो, एक रात्री अपार्टमेंट मध्ये रूम मध्ये जास्त आहे, किंवा नाही कटेनर मध्ये पाणी ठेवले तेव्हा हेतू, काहीतरी पाऊल खोलीत येत्या लक्षण होते. 私は布団に寝ていたが、いきなり両手を押さえつけられた感じがした。 मी विशेष गाद्यांचे वर झोपलेला होता पण अचानक होते की, भावना दोन्ही हात दाबली. ても、その時は何も見えなかった。 पण, त्या वेळी मला काहीही दिसत नाही. そのうち、その何者かは出て行ったのだろう、両手は自由になった。 त्यापैकी, की कोणीतरी कदाचित बाहेर गेला आहे, त्याच्या हाती मुक्त झाले. それで、湿気と関係があるのかなと思ひ、水やなんかを捨ててしまったら、二度とそういう事は起こらなかつた。 त्यामुळे, मी ओलावा आणि संबंध, आहे की नाही हे आपण बराच वेळ प्रतीक्षा आणि पाणी आणि काहीतरी फेकून असेल तर, की पुन्हा येऊ नाही असे मला वाटते.

今、これを書いている時、外は雨が降っている。 आता, आपण हे लेखन जातात तेव्हा, बाहेर पाऊस आहे. 昨日は一日中雨だった。 काल दिवसभर पाऊस होता. こういう時こそこんな話、 実話を書いてみたくなるのも心霊、幽霊は湿気を好むのかもしれない。 ही कथा तंतोतंत अशा, अगदी िचता एक सत्य कथा लिहू होऊन शेतकऱ्यांना तेव्हा भूत ओलावा पसंत शकते.

最初の実話は福岡県福岡市、もっと書けば早良区での話である。 आपण अधिक लिहू तर फुकुओका प्रीफेक्टर, खरे कथा प्रथम Sawara-कू मध्ये एक कथा आहे. ほんとに私はそれまで幽霊を見なかつた。 खरोखर मी तो पर्यंत भूत दिसत नाही. 華厳の滝に行っても何も見えなかつたし、何も感じなかつた。 पाहू शकत नाही मी काहीही अगदी Kagon फॉल्स, मी वाटत नाही काहीही गेला. 自殺の衝動にも駆られなかつた。 तसेच आत्महत्या प्रेरणा द्वारे चेडू होते. 初めて見てからは、その後、神社などに行くときと拝殿のところで神霊と思われる人の姿を見たりするようになったのだが、最近では神社にも行かないので神霊を見ることもなくなつた。 पाहिले प्रथमच पासून, नंतर, तो देखील किंवा कोण उंचावरील जा आणि उपासना सभागृहात सकाळी पवित्र आत्मा असू शकते, पण अलीकडे देखील यात्रेसाठी जात नाही कारण पवित्र आत्मा पाहण्यासाठी गेला आहे लोक दृष्टीने येथे रुपांतर होते .

又、機会があれば書いてみることにする。 याव्यतिरिक्त. तो एक शक्यता आहे तर लिहायचा

प्रयत्न केले जातील.

मानसिक (घोस्ट) अनुभव. हे एक सत्य कथा आहे.

<http://p.booklog.jp/book/105660>

著者 : 鳥越敦司 atushi torigoe

著者プロフィール : <http://p.booklog.jp/users/dontanine/profile>

感想はこちらのコメントへ

<http://p.booklog.jp/book/105660>

ブックログ本棚へ入れる

<http://booklog.jp/item/3/105660>

電子書籍プラットフォーム : ブクログのパバー (<http://p.booklog.jp/>)

運営会社 : 株式会社ブクログ